

SKYLINE MILLARS LIMITED	
CIN: L63020MH1919PLC000640	
Regd. Office: Churchgate House, 4th Floor, 32-34, Veer Nariman Road, Fort, Mumbai 400 001. Website: www.skylinemillarsltd.com, Email: cs@millars.in Tel: +91 22 22047471	
NOTICE	
NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 11th November, 2022 at 2.30 p.m., through Video Conference, Inter-alia, to consider and approve the Un-Audited Financial Results of the Company for the second quarter and the half year ended 30th September, 2022.	
The information contained in this notice is also available on the Company's website www.skylinemillarsltd.com and also on the website of the stock exchange viz., BSE Limited- www.bseindia.com.	
For SKYLINE MILLARS LIMITED.	
Date : 02 <sup>nd</sup> November, 2022	Sd/-
Place : Mumbai	Maulik Dave Whole-time Director DIN:11448536

HERO HOUSING FINANCE LIMITED	
Registered Office: 03, Community Centre, Basant Lok, Vasant Vihar, New Delhi -110057. Phone: 011 49267000. CIN: U65192DL2016PLC301148	
Contact Address: Building No. 07, 2nd Floor, Community Center, Basant Lok, Vasant Vihar, New Delhi- 110057.	

## DEMAND NOTICE

**Under Section 13 (2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ("Act") read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 ("Rules")**

Whereas the undersigned being the Authorised Officer of Hero Housing Finance Limited (HHFL) under the Act and in exercise of powers conferred under Section 13 (2) read with Rule 3 of the Rules already issued in debarment Demand Notices dated below under Section 13(2) of the Act, calling upon the Borrower(s) (Co-Borrower(s)/Guarantor(s) [all singularly or together referred to "Obligors"/Legal Heir(s)/Legal Representative(s)] listed hereunder, to pay the amounts mentioned in the respective Demand Notice/s, within 60 days from the date of the respective Notice/s, as per details given below. Copies of the said Notices are served by Registered Post A.D. and are available with the undersigned, and the said Obligor(s)/Legal Heir(s)/Legal Representative(s), may, if they so desire, collect the respective copy from the undersigned on any working day during normal office hours.

In connection with the above, Notice is hereby given, once again, to the said Obligor(s)/Legal Heir(s)/Legal Representative(s) to pay to HHFL, within 60 days from the date of the respective Notice/s, the amounts indicated herein below against their respective names, together with further interest as detailed below from the respective dates mentioned below in column (d) till the date of payment and / or realisation, read with the loan agreement and other documents/writings, if any, executed by the said Obligor(s). As security for due repayment of the loan, the following Secured Asset(s) have been mortgaged to HHFL by the said Obligor(s) respectively

S. No.	Loan Account No.	Name of Obligor(s)/ Legal Heir(s)/Legal Representative(s)	Total Outstanding Dues (Rs.) as on below date*	Date of Demand Notice Date of NPA
1	HHFMUMHOU 20000009366	Aditi Kiran More, Vaishali Bhagwan Kadam, Kiran Sakharam More	Rs. 28,81,025/- as on 17.10.2022	19.10.2022 07.10.2022

**Description of the Secured Assets/ Immovable Properties/Mortgaged Properties:** All that Flat bearing No. 101, on the First Floor, admeasuring area about 700 Square feet i.e. 65.05 Square meters (Built up area) in the Building No. 4, in the Building known as "RUSHABH HEIGHTS" in Sector II, constructed on N.A. Land bearing Survey No. 9 [Old Survey No. 175], Hissa No. 1 to 4, Survey No. 90 (Old Survey No. 183), Hissa No. 1 to 7, Survey No. 91 (Old Survey No. 176), Hissa No. 1 to 3, lying being and situated at Village DONGARE (Old Village Naringi), Taluka Vasai, Dist. Palghar, within the area of Sub-Registrar of Vasai No. 1 to 6, Maharashtra

2	HHFVRRHOU 20000011242	Kishor Biraj Singh Gahwar, Ashwini Kishor Gairwar Thakur	Rs. 32,13,034/- as on 18.10.2022	20.10.2022 04.10.2022
---	-----------------------	--	----------------------------------	-----------------------

**Description of the Secured Assets/ Immovable Properties/Mortgaged Properties:** All that piece and parcel of Flat Bearing No. 304, On The Third Floor, I-wing, building known as Gayatri Dham Phase-I, Near Pleasant Park, Mira Bhayander Road, Mira Road (e), Dist Thane 410107 admeasuring area about 475 sq. ft. (built-up), and admeasuring area about 44.14 sq. mtrs. built-up in Gayatri Dham Ph-II Co-operative Housing Society Limited, constructed on Plot of Old Survey No. 184, New Survey No. 152, Hissa No.3, Village- Mira, within limits of Mira Bhayander Municipal Corporation in The Registration District, Sub- District of Thane, Maharashtra Bounded As Under: East: Parking Area, West: Road, North: J Wing, South: H Wing

3	HHFVRRHOU21000014758 HHFVRRPL21000014763	Rupesh Chandrakant Thakur, Raksha Rupesh Thakur	Rs. 27,12,576/- (Twenty Seven lakhs Twelve Thousand Five Hundred Seventy Six Only) as on 18.10.2022	18.10.2022 04.10.2022
---	---	---	---	-----------------------

**Description of the Secured Assets/ Immovable Properties/Mortgaged Properties:** Apartment No. 1202 On 12th Floor admeasuring 35.31 sq. mtr (carpet area) in The Wing No. 'J' of building no. 6, known as Shree Balram In Sector No. II, In The 'HDLI Layout' being constructed on na Land measuring 584.14 sq mtrs or Thereabout out of Survey No. 71 (old Survey No. 173) Hissa No. 5, Survey No. 87 (old Survey No. 186) Hissa No. 1, Survey No. 89 (old Survey No. 184) Hissa No. 1, Village Dongare (old Village Naringi) Taluka Vasai, District Palghar Thane-410103 Within The Area Of sub-registrarat Vasai No. 1 to 6 Bounded By: North: Lakh Heights, East: Internal Road, South: Marble Heights, West: Building

4	HHFMUMHOU 19000006528	Sharma Vijay, Akshayal Savita, Vijay Sharma	Rs. 41,82,503/- (Forty-One Lakh Eighty-Two Thousand Five Hundred Three Only) as on 18.10.2022	18.10.2022 07.10.2022
---	-----------------------	---	---	-----------------------

**Description of the Secured Assets/ Immovable Properties/Mortgaged Properties:** Flat No. A/201 admeasuring 583 sq. ft (carpet area) on Second Floor, In The Building No. A, Jyoti Harmony on Avenue C 2, Rustumjee Global City Dongre Road Survey No. 5, SB, SD, 5F, 5G of Village- Dongare (Dongar Pada) also known as Village Naringi within the Registration of sub District of Vasai Thane, Maharashtra 401303 Bounded By: North: 24 Mtr Wide Road, East: Avenue C, 3, South: Plot Boundary, West: Avenue C -1

5	HHFMUMHOU21000019393 HHFUMUPL22000020700	Ahire Harish Nana, Manoj N Ahire, Ankita Bhagwan Shivsaran	Rs. 30,01,642/- (Thirty Lakh One Thousand Six Hundred Forty Two Only) as on 18.10.2022	18.10.2022 04.10.2022
---	---	--	--	-----------------------

**Description of the Secured Assets/ Immovable Properties/Mortgaged Properties:** Flat No. 103 On First Floor, Area Admeasuring About 593 Sq. Ft Carpet + 90 Sq. Ft Open Terrace, 'a' Wing In The Building 'a' Known As Vallabh Village Chikholi, Taluka Ambernath, Dist.thane, Bearing Survey No. 129, Hissa No. 3, Within The Limits of The Ambernath Municipal Council, Within The Sub Registration District Ulhans Nagar, Registration District Thane, Maharashtra- 421501. East: Survey No.130, West Road And Survey No.129/4, South: Survey No.129/2, North: Survey No.140/4A

6	HHFVASHOU 21000014663 HHFVASPL 21000014684	Mr. Ajit Machchhindra Lad, Mr. Sujit Machchindra Lad, Mrs. Sangita Machchindra Lad	Rs. 16,81,966/- (Sixteen Lakh Eighty One Thousand Nine Hundred Sixty Six) As On 20.10.2022	20.10.2022 04.10.2022
---	---	--	--	-----------------------

**Description of the Secured Assets/ Immovable Properties/Mortgaged Properties:** All that piece and parcel of Residential Flat Bearing No.306, area admeasuring 23.815 sq. mtr. or thereabouts (carpet area) and Balcony Area 13.163 Sq. Mtr. or thereabouts (Carpet Area), Situated on Third Floor, E-Wing in the project known as "FLORENCE TOWN" Plot Bearing No. 8/1/2/A, 8/1/2/B, 8/1/A/3, 8/2/A/3, 8/4, 6/3, admeasuring Total area H-01, R-17, P-7, within The District and Registration District Raigad, Taluka Karjat and Sub District Karjat Under the limits of Raigad Zilla Parishad , Karjat Panchayat Samiti and within the limits of Chinchavli Grampanchayat, Village Dksal, Raigad, Maharashtra- 410201 with common amenities written in Title Document

7	HHFVASLAP 20000008595	Ganesh Poshu Vishe, Rreshma Ganesh Vishe	Rs. 9,69,915/- (Nine lakh Sixty Nine Thousand Nine Hundred Fifteen Only ) As On 18.10.2022	18.10.2022 07.10.2022
---	-----------------------	--	--	-----------------------

**Description of the Secured Assets/ Immovable Properties/Mortgaged Properties:** All that piece and parcel of Commercial Shop bearing No.13, Situated on Ground Floor in 'B' Wing of project known as Tulsi Aashray, constructed on land bearing Survey No. 164/2K3, Situated at Village Pashane, Taluka- Karjat, District- Raigad within Local Limits of Grampanchayat Pashane, Neral, Karjat Road, Vangani (W), District- Thane, Maharashtra-410101, area admeasuring 388 Sq. Fts. built up area, with common amenities written in Title Document. Bounded By- North-S.No.164/4; East-S. No.164/2B; West-S. No. 164/2E; South- Road

8	HHFVASLAP 20000008597	Ganesh Poshu Vishe, Rreshma Ganesh Vishe	Rs. 5,45,903/- (Five Lakh Five Thousand Nine Hundred Three Only) As On 18.10.2022	18.10.2022 07.10.2022
---	-----------------------	--	---	-----------------------

**Description of the Secured Assets/ Immovable Properties/Mortgaged Properties:** All That piece and parcel of Commercial Shop Bearing No.8, Situated on Ground Floor in 'A' Wing of Project Known as Tulsi Aashray, Constructed on Land Bearing Survey No. 164/2K3, Old Survey No.223, New survey No.164, Situated at Village Pashane, Taluka- Karjat, District- Raigad within Local Limits of Grampanchayat Pashane, Neral, Karjat Road, Vangani (W), District- Thane, Maharashtra-410101, area admeasuring 11,880 Sq. Mts. built up area, with common amenities written in Title Document Bounded By-North-S.No.164/4; East-S. No.164/2B; West-S. No.164/2E; South- Road

9	HHFMUMHOU20000007811 HHFMUMIPL20000007814	Sutar Nikhil Namdev, Minakshi Nikhil Sutar	Rs. 25,06,145/- (Twenty Five Lakh Six Thousand One Hundred Forty Five Only) As On 17.10.2022	17.10.2022 07.10.2022
---	--	--	--	-----------------------

**Description of the Secured Assets/ Immovable Properties/Mortgaged Properties:** Flat No. 302 On 3rd Floor In 'C' Wing admeasuring 530 sq. ft. (49.26 sq. mtrs) built up area in the building known as "Mauli Darshan". In the society known as "Mauli Darshan Co-operative Housing Society Limited", situated at Opp Gardian School Desale Pada Bhopar Dombivli East, Thane-421204, Constructed on land bearing Survey No.32, Hissa No.15, Village-Bhopar, Taluka Kalyan, District- Thane within the limits of Kalyan Dombivli Municipal Corporation, Dombivli Division within the Registration Dist. Thane And Sub-registration Dist. Kalyan, North: D- Wing, East: Open Space, South: Lodha Heritage Complex, West: B- Wing

\*with further interest, additional interest at the rate as more particularly stated in respective Demand Notice dated mentioned above, incidental expenses, costs, charges etc incurred till the date of payment and/or realization. If the said Obligor(s) shall fail to make payment to HHFL as aforesaid, then HHFL shall proceed against the above Secured Asset(s)/Immovable Property(ies) under Section 13(4) of the said Act and the applicable Rules entirely at the risk of the said Obligor(s)/Legal Heir(s)/Legal Representative(s) as to the costs and consequences. The said Obligor(s)/Legal Heir(s)/Legal Representative(s) are prohibited under the said Act to transfer the aforesaid Secured Asset(s)/Immovable Property, whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of HHFL. Any person who contravenes or abets contravention of the provisions of the Act or Rules made thereunder shall be liable for imprisonment and/or penalty as provided under the Act.

Sd/-  
Date: 02-11-2022  
Place: Delhi  
Authorised Officer  
For Hero Housing Finance Limited

ASREC (India) Limited	ASREC (INDIA) LIMITED
Address: Bldg No. 2, Unit No. 201-202 & 200A-200B, Gr. Floor, Solitaire Corporate Park, Andheri Ghatkopar Link Road, Chakalia, Andheri (East), Mumbai - 400 093.	

## PUBLIC NOTICE FOR PUBLIC AUCTION – SALE OF IMMovable PROPERTY (Under Rule 8(6) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Whereas, ASREC (India) Ltd. is a Securitization and Asset Reconstruction Company (hereinafter referred to as "ASREC") and secured creditor of (i) Chainpuria Shalendra Jagdish & Chainpuria Surindra Jagdish (ii) M/s. J. P. Enterprises Prop. Shalendra Jagdish Chainpurai (iii) M/s. J. P. Telecom 2 Prop Surindra Jagdish Chainpuria (Joint Borrower) ("Borrower (s)" by virtue of registered Assignment Agreement dated 13.07.2022 executed with Chembur Nagrik Sahakari Bank, being the original lender. ASREC (India) Ltd. vide Assignment Agreement dated 30.03.2022 has acquired debt of (i) Chainpuria Shalendra, Jagdish & Chainpuria Surindra Jagdish (ii) M/s. J. P. Enterprises Prop. Shalendra Jagdish Chainpurai (iii) M/s. J. P. Telecom 2 Prop Surindra Jagdish Chainpuria (Joint Borrower) with underlying securities from the original lender, erstwhile Chembur Nagrik Sahakari Bank Ltd.

As the Borrowers/ Guarantors/ Mortgagees having failed to pay as per the Demand Notice issued under Sec.13(2) within stipulated period of 60 days, the Authorized Officer of Chembur Nagrik Sahakari Bank Ltd.in exercise of the powers conferred under Section 13(4) read with Rule 8/9 Enforcement of Securities (Interest) Rules,2002, the Authorized Officer of Chembur Nagrik Sahakari Bank Ltd. took Physical Possession of the below mentioned property on 30.12.2021 by virtue of Section 13(4) read with section 14 of SARFESI Act, 2002.

Pursuant to Assignment Agreement dated. 30.03.2022, ASREC (India) Ltd., has acquired the financial assets of aforesaid borrower from Chembur Nagrik Sahakari Bank Ltd. with all rights, title and interest together with underlying security interest under Section 5 of the SARFESI Act, 2002. Accordingly, the Assignee Bank has handed over the properties mentioned below to Authorized Officer of ASREC (India) Ltd. on 07.09.2022 Notice is hereby given to the public in general and Borrower(s) and Guarantor(s) in particular that the Authorized Officer of ASREC (India) Ltd. hereby intends to sell the below mentioned secured property for recovery of dues and hence the Tenders/ Bids are invited in sealed cover for the purchase of the secured Property. The Property shall be sold strictly on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "AS IS WHATEVER CONDITION THERE IS" and "NO RECOURSE BASIS" under Rule 8 & 9 of Security Interest (Enforcement) Rules for recovery of dues detailed as follows:

Sr. No.	Name of Mortgageor/ Borrower/ & Account Name	Outstanding Amount as Per Demand Notice	Property Description	Lot No.	i) Reserve Price ii) Earnest Money Deposit (EMD) iii) Bid Increment Amount	i) Date & Time of Inspection ii) Last date & Time of Submission of Tenders/ Offers	Date And Time of Opening Auction
1.	1) Chainpuria Shalendra Jagdish & Chainpuria Surindra Jagdish HSG LOAN 273 2) M/s. J. P. Enterprises Prop. Shalendra Jagdish Chainpuria Old-59 3) M/s. J. P. Telecom 2 Prop. Surindra Jagdish Chainpuria Old-124	Demand Notice dated. 10.01.2018 for HSG- 273 Rs. 73.73,266/- FOR O/D a/c -59 Rs. 27,77,549.32 For O/D -124 Rs. 23,00,658.46 Thus, total of Three Facilities Rs.12,54,51,473.78 Outstanding as on 10/01/2018, Together with further interest thereon with effect from 11.01.2018	Pent House No. 2, Plot No. 35, 4 <sup>th</sup> Floor, Shiv Parvati CHS, Sector No. 17, Kopar khairne Dist Thane Area adm. 956.58 Sq. Ft. (Built Up) 797.15 sq. ft. (Carpet)	1.	i) Rs. 1,40,00,000/- (Rs. One Crore Forty Lacs Only) ii) Rs. 14,00,000/- (Rs. Fourteen Lacs Only) iii) Rs. 50,000/- (Rs. Fifty Thousand Only)	i) 22.11.2022 10:30 am to 5.00 PM ii) 29.11.2022 Up to 4.00 PM	Date: 05.12.2022 Time: 11.00 AM till 1.30 PM

### TERMS & CONDITIONS :-

- To the best of knowledge and information of the Authorized Officer, there are no encumbrances on the Property. The Intending Bidders should make their own independent enquiries regarding encumbrances, title of property put on auction and claims/ rights/ dues affecting the property prior to submitting their bids. The Public auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of ASREC (India) Ltd. The property is being sold with all existing encumbrances whether known or unknown to ASREC. The Authorized Officer shall not be responsible in any way for any third-party claims/ rights/ views.
- Auction will be held for the entire properties as stated above on "As is where is", "As is what is" and "As is Whatever Condition There is and No Recourse basis".
- Bid Forms will be available on payment of Rs. 500/- per form (non-refundable). Bid Form can be downloaded from website www.asrecindia.co.in, and payment of Rs.500/- per form (non-refundable) can be tendered to the Authorized Officer at the time of submission of bids.
- Bids to be submitted in format given in the tender document shall be submitted to Authorized Officer of ASREC (India) Ltd., Bldg. No. 2, Unit No. 201-202 & 200-205, Gr. Floor, Solitaire Corporate Park, Andheri Ghatkopar Link Road, Chakalia, Andheri (East), Mumbai 400093 or submit through email sharaajoshi@asrec.co.in/ranjendra@asrecindia.co.in/sandeep@asrecindia.co.inThe bid form or EMD received after 29.11.2022 for any reason whatsoever will not be entertained. Bid without EMD shall be rejected summarily.
- The Earnest Money Deposit (EMD) of the successful bidder shall be retained towards part of sale consideration and the EMD of unsuccessful bidders shall be refunded in the same way. The EMD shall not bear any interest. The bidders are requested to give particulars of their bank account to facilitate quick and proper refund.
- The successful bidder shall immediately i.e., on the same day or not later than next working day, as the case may be, deposit 25% of the sale price (inclusive of EMD amount deposited) to the Authorized Officer's account as indicated below and in default of such deposit, EMD will be forfeited and the property shall be resold again.
- The balance 75% amount of the sale price shall be paid on or before 15th day of confirmation of sale of the property or such extended period as may be agreed upon in writing between the ASREC (India) Ltd and successful bidder.
- The sale shall be subject to rules/conditions prescribed under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and rules made thereunder.
- The Bids without EMD amount and/or less than the Reserve price shall not be accepted / confirmed.
- The intending purchasers / bidders are required to deposit EMD amount either through NEFT / RTGS in the Account No.: 009020110001551, with Bank of India, SSI, Andheri Branch, IFSC Code: BKID0000090 Name of the Beneficiary: ASREC –PS 08/2021-22 Trust., or by way of Demand Draft drawn in favor of ASREC-PS- 08/2021-22 TRUST drawn on any Nationalized or Scheduled Bank and payable in Mumbai.
- The interested bidders can inspect the aforesaid property on 22.11.2022. Contact Details: Mr. Sharad Joshi Cell No 97699 28285, Ph no. 022- 6187034, Rajendra S Borse – Cell No.9730001052, Ph no- 022-61387021. may be contacted for any query.
- The Authorized officer has every right to accept or reject any or all offers/bids and/or modify any terms/conditions without assigning any reasons therefor.
- The successful bidder would bear the charges/fees payable for registration, stamp duty, registration fee, incidental expenses, all statutory dues payable to government, taxes and rates, outgoing both existing and future relating to the property as applicable as per law.
- On compliance of the terms and condition of sale on confirmation of the sale the Authorized Officer shall issue CERTIFICATE OF SALE in favor of the successful Bidder.
- In the event the auction scheduled hereinabove fails for any reason whatsoever, ASREC has the right to sell the secured asset under auction through this Notice by way of PRIVATE TREATY or under the provisions of Rule 8(5) of the Security Interest (Enforcement) Rules and the SARFESI Act, 2002.
- The highest bid will be subject to approval of the secured creditor/Authorized Officer.

**Note:** This notice is also a mandatory Notice of 30 (Thirty) days to the Borrowers/Guarantors of the above loan account under Rule 8(6) & 9(1) of Security Interest (Enforcement) Rule, 2002 and provisions of Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, informing them about holding of auction/sale on the above referred date and time with the advise to redeem the assets if so desired by them, by paying the outstanding dues as mentioned herein abovealong with future interest, cost & expenses prior to the scheduled auction. In case of default in payment, the property shall at the discretion of the Authorised Officer/Secured Creditor be sold/through any of the modes as prescribed under Rule 8 (5) of Security Interest (Enforcement) Rule,2002.

Date : 02.11.2022

Place: Mumbai

Sd/-  
Authorised Officer, ASREC (India) Limited

## Procter & Gamble Health Limited

(CIN: L99999MH1967PLC013726)

**Registered Office:** Godrej One, 8<sup>th</sup> Floor, Eastern Express Highway, Pirojshanagar,

Vikhroli East Mumbai – 400079

**Website:** www.pghealthindia.com **Email ID:** investor grievance.im@pg.com

**Tel:** (91-22) 6866 9000 • **Fax:** (91-22) 2518 6828 • **Investor helpline no.:** 8291902520

### NOTICE

NOTICE is hereby given that the Fifty-Fifth Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company will be held on **Wednesday, November 23, 2022, at 3:30 p.m.**, through Video Conference ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with the General Circular numbers 14/2020, 17/2020, 20/2020 the latest being 2/2022 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular number SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) (hereinafter collectively referred to as "the Circulars") without the physical presence of members, at a common venue, in view of continuing social distancing norms, to transact the business set out in the Notice calling the AGM.

In accordance with, the General Circular No. 02/2022 issued by MCA and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62, the Notice along with Annual Report have been sent in electronic mode to Members on October 31, 2022, who have registered their e-mail addresses with the Company. The copy of the Notice along with the Annual Report is also available on the Company's website [www.pghealthindia.com](http://www.pghealthindia.com) as well as on the websites of BSE Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and National stock Exchange of India Limited at [www.nseindia.com](http://www.nseindia.com).

Instructions for joining the AGM through VC are provided in the notice convening the AGM. Participation of members through VC/OAVM will be reckoned for the purpose of quorum for the AGM as per section 103 of the Companies Act, 2013.

All documents referred to in the Notice will also be available for electronic inspection without any fee by the members from the date of circulation of this Notice up to the date of AGM, November 23, 2022. Members seeking to inspect such documents can send an email to [investorgrievance.im@pg.com](mailto:investorgrievance.im@pg.com).

NOTICE is also hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rules framed there under, the Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from **Thursday, November 17, 2022, to Wednesday, November 23, 2022 (both days inclusive)**, for the purpose of determining the names of Members eligible for final dividend on Equity Shares, if declared at the 55<sup>th</sup> AGM.

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rules framed there under and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing facility of remote e-voting to its Members in respect of the business to be transacted at the AGM. **The remote e-voting period commences on Friday, November 18, 2022 at 9:00 a.m. and ends on Tuesday, November 22, 2022 at 5:00 p.m.** During this period, Members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on **November 16, 2022**, may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by a Member, he shall not be allowed to change it subsequently. The Company has appointed Mr. Nrupang B. Dholakia and in his absence Mr. Vishvesh G. Bhagat, Dholakia & Associates LLP, Practicing Company Secretaries, to act as the Scrutinizer, for conducting the scrutiny of the votes cast.

A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the **cut-off date, i.e., Wednesday, November 16, 2022** only shall be entitled to avail the facility of remote e-voting or for participation at the AGM and voting thereafter. Instructions and procedure for e-voting are set out in the notice of the AGM. Those who have not registered their e-mail addresses, for e-voting may follow the instructions mentioned below:

- In case shares are held in physical mode please provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back) and PAN (self attested scanned copy of PAN card) by email to [einward.ris@kfintech.com](mailto:einward.ris@kfintech.com) and [investorgrievance.im@pg.com](mailto:investorgrievance.im@pg.com);
- In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement and PAN (self attested scanned copy of PAN card) to [evoting@nsdl.co.in](mailto:evoting@nsdl.co.in)

In case of any queries, on e-voting, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com) or call on toll free no.: 1800-222-990 or send a request to [evoting@nsdl.co.in](mailto:evoting@nsdl.co.in)

In line with the Securities and Exchange Board of India ("SEBI") directives, the Company is required to update bank details of the Members of the Company to enable usage of the electronic mode of remittance for distributing dividends and other cash benefits to its Members. In this regard, Members holding shares in electronic form are requested to furnish their bank details to their Depository Participants ("DPs"). Members holding shares in physical form are requested to intimate change, if any, in their bank details by sending duly signed Form ISR-1 alongwith required documents to the Company/Registrar and Share Transfer Agent.

For instructions on joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or e-voting during the AGM, members are requested to refer to the Notice of the AGM.

Shareholders who would like to express their views/ have questions, may register themselves as a speaker by sending their request in advance mentioning their name, demat account number/ folio number, e-mail id, mobile number at [investorgrievance.im@pg.com](mailto:investorgrievance.im@pg.com) and [shah.zs@pg.com](mailto:shah.zs@pg.com) from the date of this notice up to **November 20, 2022 (5:00 p.m. IST)**. Those Members who have registered themselves as a speaker will only be allowed to express their views/ask questions during the AGM. The Company reserves the right to restrict the number of speakers and number of questions depending on the availability of time for the AGM.

By Order of the Board

Sd/-

Place: Mumbai

Date: November 01, 2022

Zeal Shah  
Company Secretary

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)

Bhandari Co-op. Bank Building, 2<sup>nd</sup> floor, P. L. Kale Gurji Marg, Dadar (W), Mumbai-400028.

No.DDR-4/Mum./deemed conveyance/Notice/3266/2022 Date: 28/10/2022

Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice

Application No. 304 of 2022

Veena Co-op. Hsg. Society Ltd., having address at Plot No. 1073-1074, Village Pahadi, Sejal Park, 120 feet Link Road, Near Goregaon Bus Depo, Goregaon (West), Mumbai - 400 104 **Applicant Versus 1) Shree Sejal Construction Pvt. Ltd.**, Company registered under the companies Act 1956 Having address at 30, CP Tank Road, Mumbai - 400004. **2) M/s. James Construction Company**, Through its Partners a) Shri. Indu Kumar Nanlal Jasanil, b) Shri. Dhirajlal Gopalji Shah, c) Bhupatral Chaganlal Shah, d) Shri. Giridharlal Umarchand Parekh, e) Shri. Mansukhlal Umarchand Parekh, f) Shri. Kantilal Umarchand Parekh, g) Shri. Sudhir Anandlal Jasanil, h) Smt. Rekha Suresh Jasanil, i) Shri. Siddharth Anandlal Jasanil, j) Smt. Sumitra Nikhil Shah, k) Shri. Anilkumar Gopalji Shah, l) Smt. Sudha B. Modi, m) Shri. Avneesh C. Maniar, n) Smt. Snehalata H. Shah, o) Shri. Navanidharai P. Oza, p) Shri. Tushar K. Oza, Opponent Nos. 2a to 2p being the landowners, As per Property card having last known address at CTS No. 1073/A, Village Pahadi Goregaon, 120 feet Linking Road, Goregaon (West), Mumbai - 400 104, **3) Vallabh CHS Ltd.**, having address at CTS No. 1073/A, Village Pahadi Goregaon, 120 feet Linking Road, Goregaon (West), Mumbai - 400 104, **4) Shree Prabha CHS Ltd.**, having address at CTS No. 1073/A Village Pahadi Goregaon, 120 feet Linking Road, Goregaon (West), Mumbai - 400 104, **5) Solitaire CHS Ltd.**, having address at CTS No. 1073/A, Village Pahadi Goregaon, 120 feet Linking Road, Goregaon (West), Mumbai - 400 104, **6) Neeta Apartment CHS Ltd.**, having address at CTS No. 1073/A, Village Paha Goregaon, 120 feet Linking Road, Goregaon (West), Mumbai - 400 104, **7) Shree Sejal Tower CHS Ltd.**, having address at CTS No. 1073/A, Village Pahadi Goregaon, 120 feet Linking Road, Goregaon (West), Mumbai - 400 104, **8) Jain Mandir**, Through its Trustees Sejal Park Jain Trust (Sangh), having address at CTS No. 1073/A, Village Pahadi Goregaon, 120 feet Linking Road, Goregaon (West), Mumbai - 400 104, **Opponents**, and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

Description of the Property :-

Claimed Area

Unilateral Conveyance for the Application Society for deemed conveyance in respect of all that piece and parcel of land admeasuring **2771.44 Sq. Mtrs.**, (i.e. Proportionate Rights in Net Plot Area) plus 23.00% of proportionate undivided rights in common R.G. Area admeasuring **511.91 Sq. Mtrs.**, [5831.52/25359.01 X 226.08] aggregate total **3283.35 Sq. Mtrs.**, as mentioned in approved plans from Subplot A, land bearing CTS No. 1073/A, Village Pahadi Goregaon (W), Taluka Borivli, City Survey Office Goregaon, 120 Feet Linking Road, Goregaon (W) in Mumbai Sub-Urban District, Greater Vashi (C), Mumbai is entitled for 23.00% proportionate undivided rights in Road Set-back Area and D & P. Road Area admeasuring **1539.02 Sq. Mtrs.**, (5831.52/25359.01 X 6692.60) as mentioned in approve d plans, as per the Latest Architect Certificate dated 15/8/2022 which is annexed to this Main Application, in favour of Applicant Society,

The hearing in the above address case has been fixed on 17/11/2022 at 02:00 p.m.

SEAL

District Deputy Registrar,  
Co-operative Societies, Mumbai City (4)  
Competent Authority  
U/s 5A of the MOFA, 1963.



बुधवार, दि. ०२ नोव्हेंबर २०२२

# हजारो फेरीवाल्यांना पंतप्रधान स्वनिधीचा आधार

औरंगाबाद, दि. ०१ : फेरीवाल्यांच्या सक्षमीकरणा– साठी केंद्र सरकारने पंतप्रधान स्वनिधी योजना हाती घेतली आहे. या योजनेअंतर्गत शहरातील ६ हजार ५७७ फेरीवाल्यांनी आधार मिळाला आहे. यापैकी ७५१ जणांनी हे पैसे परत केल्यामुळे त्यांना २० हजार तर पाच जणांना ५० हजार रुपयांचे कर्ज मिळाले आहे, अशी माहिती पालिकेच्या एनयुएलएम विभागाने दिली. तसेच यासाठी आजपर्यंत १८ हजार फेरीवाल्यांची पालिकेकडे नोंदणी केली असून अजूनही नोंदणी सुरू असल्याचे पालिकेने कळवले आहे.

केंद्र सरकारने फेरीवाल्यांनी त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी मदत मिळावी, तसेच यातून त्यांचे आर्थिक सक्ष–मीकरण व्हावे, यासाठी ही योजना हाती घेतली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात कुठेलही तारण न ठेवता फेरीवाल्यांना दहा हजार भांडवल उपलब्ध करून दिल्या जाते. यासाठी फेरीवाल्यांनी पीएम स्वनिधी योजनेच्या संकेतस्थळावर जावून अर्ज भरणे आवश्यक आहे. त्यानंतर पालिकेच्या एनयुएलएम विभागाकडून याची तपासणी होते. त्यांनी हा अर्ज पुढे पाठवला की त्यांच्या खात्यात हे भांडवल जमा होते. या योजनेसाठी आजपर्यंत १२ हजार ६४४ फेरीवाल्यांनी अर्ज केले होते. त्यातीन ९ हजार अर्ज पात्र ठरले आहे. पैकी ६ हजार ५७७ फेरीवाल्यांना पैसे देखील मिळाले आहे. इतर फेरीवाल्यांना देखील कर्ज वाटप सुरू आहे. मागील दोन वर्षांपासून ही योजना सुरू असल्याची माहिती एनयूएलएम विभागाने दिली.

<b>जाहिर सूचना</b>
<p>ही नोटिस अ‍ॅटमर्बा रेटेनोलॉजीस प्रा.लि. च्या वतीने जारी करण्यात आली आहे, त्यांचा कॉर्पोरेट कार्यालय बस स्टॉप, २५७ पार्क, लात बहादूर शास्त्री रोड, नांदी नगर, १३ वा मजला, हिंदुस्थान सी, मुंबई - ४०००५९ येथे आहे (आपचे अधिकृत). आमचे प्राचीन कॉर्पोरेटच्या नोंदणीकृत मालक आहे जो अ‍ॅटमर्बा रेटेनस सीलिंग फॅन बेअरिंग डिझाइन नंवाची क्र. ३०९६४४ या २३-०४ मध्ये जे येथे-खाली पुनरुपाधित केले आहे (अ‍ॅटमर्बा रेटेस सीलिंग फॅन), जी नोंदणी वेध आहे आणि चालू आहे. त्यामुळे, आमच्या अधिकृताला अ‍ॅटमर्बा रेटेस सीलिंग फॅनचा आकार आणि कार्यप्रदर्शन वापरण्याचा आणि/किंवा पुनरुपाधित करण्याचा अन्वय अधिकार आहे आता डिझाइन कायदा, २००० च्या तरतुदीनुसार आमच्या अधिकृताला सदर नोंदणीकृत डिझाइनचे/उद्धेन आमच्या अधिकृताला पूर्व संमती किंवा परवानगीशिवाय त्याचे कोणतेही फसवे किंवा स्पष्ट अनुकरण वापरणे हे पायरी साक्षा असेल.</p> <p><b>नोंदणीकृत डिझाइन बेअरिंग क्र. २३-०४ वर्षात ३०९६४४</b></p>
<b>अ‍ॅटमर्बा रेटेस सीलिंग फॅनची छायाचित्रे</b>
आमच्या कलावंतचे अ‍ॅटमर्बा रेटेस सीलिंग फॅनचे डिझाईन त्याच्या वैशिष्टपूर्ण वैशिष्ट्यांसह नवीन आणि मूळ आहे हे लक्षात घेता, ते अत्यंत लोकप्रिय झाले आहे त्यामुळे त्याच्या प्रचंड सद्भावना आणि प्रतियुक्ता प्राप्त झाली आहे.
अ‍ॅटमर्बा रेटेस सीलिंग फॅन हा आमच्या अधिकृताला सर्वात मोठ्या विक्री चालव्यापैकी एक आहे. आमच्या अधिकृताला अ‍ॅटमर्बा रेटेस सीलिंग फॅनचे मिळवलेली लोकप्रियता लक्षात घेता, आमच्या अधिकृताला लक्षात आले आहे की, अनेक बेईमान व्यक्ती/डोल्स/फर्म/कंपन्या/मिमीते/व्यापारी/विपणक, चुकीचा कायदा मिळवण्याच्या हेतूने आणि/किंवा फसवणूक करतात आणि/किंवा ग्राहकांची दिशाभूल करणारे, आमच्या अधिकृताला अ‍ॅटमर्बा रेटेस सीलिंग फॅनशी सुरुष असलेल्या आकार, कॉन्फिगरेशन, डिझाइनचे फसवे किंवा स्पष्ट किंवा स्विच किंवा अंनुकरण करून उत्पादन आणि/किंवा व्यापार करत आहेत आणि/किंवा विक्री करत आहेत त्यामुळे आमच्या अधिकृताला वर्ष २३-०४ मध्ये अ‍ॅटमर्बा रेटेस सीलिंग फॅन बेअरिंग डिझाइन नोंदणी क्रमांक ३०९६४४ चे नोंदणीकृत डिझाइनचे उद्धेन होणे/पासेरीस होणे.
हे सर्व डोल्स, ग्राहक, ग्राहक आणि मोठ्या प्रमाणावर कनेक्टा लक्षात आणून घेण्यासाठी, आता बेईमान व्यक्तीशी/डोल्स/फर्म/कंपन्या/उत्पादक/व्यापारी/विपणक यांच्याकडून अशा कोणत्याही उद्धेन करणाऱ्या बदल्ली संलग्न/खोटी कल्पना सापरापरी बाळगजी, असे करणारा कोणताही विक्रेता/ग्राहक/ग्राहक/कंपनी/कंपनी, स्वतःच्या जोडीमागे आणि जोडीमागेवर असे कोल.
आमच्या अधिकृताला अ‍ॅटमर्बा रेटेस सीलिंग फॅनसारखे आकार, कॉन्फिगरेशन, डिझाईन यांचे फसवे किंवा स्पष्ट किंवा स्वीच्या अनुक्रम असलेल्या फॅनचे व्यवसाय आणि/किंवा व्यवसाय आणि/किंवा व्यवहार (किंवा विक्री करताना कोणीही अनधिकृतपणे आढळून आले, तर आमचा ग्राहक असा व्यक्ती) त्यांचे मालक, भागीदार, सेवक, डोल्स, विक्रेता, स्टॉकिस्ट आणि/किंवा किरकोळ विक्रेते यांना योग्य वाटेल त्या विव्द योग्य कावेदेशीर कारवाई करेल.
आज दिनांकित ०१ नोव्हेंबर २०२२ रोजी
<b>अ‍ॅटमर्बा रेटेनोलॉजीस प्रा.लि.करिता</b> त्याच्या मुख्य कार्यालयात कावेदेशीर भागीदार
१० वा मजला, कार्यालय क्रमांक १०६-१०७, जॉली मेकर चेंबर-२, २२५, नरिमन पॉइंट, मुंबई - ४०००२१, महाराष्ट्र, भारत.

<b>जाहिर सूचना</b>
<p>मी, सुशीला लक्ष्मीकांत थडेश्वर राहणार: सोनी हाऊस, फ्लॅट नं. ४, चंदावरकर रोड, बोरीवली (वेस्ट), मुंबई- ४०००९२ जाहीर करते की माझे पति लक्ष्मीकांत मनसूरभाई थडेश्वर यांचा मृत्यु दि. २२/१०/२०१८ रोजी झाला. त्यांचे नावावर</p> <p><b>MARUTI SWIFT VXI</b> Reg. No. (MH02.JP.4101) Chassis No. MA3EKE41S0030048</p> <p>गाडी रजिस्टर्ड आहेत. ज्याचे कानूनन वारिस मी <b>सुशीला लक्ष्मीकांत थडेश्वर</b> आहे आणि माझे नावावर ट्रान्सफर करण्यासाठी <b>R.T.O. DAHISAR</b> येथे अर्ज केला आहे. जर कोणाला काही हरकत असल्यास त्यांनी १५ दिवसांचे आत <b>R.T.O. DAHISAR</b> येथे संपर्क करावा.</p>

<b>Aplab</b>	<b>अ‍ॅपलॅब लिमिटेड</b>
<b>सीआयएन: एल९९९९एमएच१९६४पीएलसी०१३०१८</b> नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र. १२, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, ठाणे-बेलापूर रोड, दिवा, नवी मुंबई -४०० ७८८.	
<b>सूचना</b>	
सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अ‍ॅण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ सहाचिंता ४७५ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवार्षिकीसाठी इतर प्रकरणांसह अलेखापरिशिष्ट वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नोंदवाटवर घेणे याकरिता सोमवार, १४ नोव्हेंबर, २०२२ रोजी अ‍ॅपलॅब लिमिटेडच्या संचालक मंडळानी सभा होणार आहे.	
सदर सूचनेने समाविष्ट माहिती कंपनीच्या <a href="http://www.aplab.com">www.aplab.com</a> वेबसाईटवर व बीएसई लिमिटेडच्या <a href="http://www.bseindia.com">www.bseindia.com</a> वेबसाईटवर उपलब्ध आहे.	
	मंडळाच्या आदेशान्वये अ‍ॅपलॅब लिमिटेडकरिता सही/- राजेश के. देहेरकर कंपनी सचिव व वित्तीय नियंत्रक
ठिकाण: नवी मुंबई दिनांक: ०२ नोव्हेंबर, २०२२	

<b>TMB</b> <p>Tamilnad Mercantile Bank Ltd.</p> <p>Be a step ahead of life.</p>	<b>वसई शाखा:</b> क्र.५, गिगनर महल, तळमजला, अंबाडी रोड, पंचवटी नाका, वसई, पालघर जिल्हा-४०१२०२. <p>दूर.०२२५०-२३३०६६० ई-मेल: <a href="mailto:vasai@tmbank.in">vasai@tmbank.in</a> <b>सीआयएन:</b> बुद५११०टीएन१२२१पीएलसी००१९०८</p>
<b>परिशिष्ट ४-ये (नियम ८(६) पहा)</b>	
<b>स्थावर मालमतेच्या विक्रीसाठी विक्री सूचना</b>	
सिक्कुरीटायझेशन अ‍ॅण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल अ‍ॅसेट्स अ‍ॅण्ड एफनोसिमेंट ऑफ सिक्कुरिटी इंटेस्ट अ‍ॅण्ड २००२ सहाचिंता सिक्कुरिटी इंटेस्ट (एफनोसिमेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) अन्वये स्थावर मालमतेच्या विक्रीकरिता लिलाव विक्री सूचना.	
सर्वसामान्य कनेस आणि विशेषतः कर्जदार व जामिनदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की, प्रतिभूत धनकी मांचाकडे खाली नमुद केलेल्या स्थावर मालमतेचे तारण/अभिप्राय आहे ज्याच्या ताबा <b>तमिळनाडू मर्कटाईल बँक लिमिटेड, वसई शाखा</b> , प्रतिभूत धनकीचे प्राधिकृत अधिकाऱ्याद्वारे घेण्यात आलेला आहे, याची दिनांक २२.११.२०२२ रोजी जसे आहे जेथे आहे व जसे आहे जे आहे या तपस्यार मे. <b>शिवओम्प टेक्सटाईल्स</b> यांच्याकडून <b>तमिळनाडू मर्कटाईल बँक लिमिटेड, वसई शाखा</b> (प्रतिभूत धनकी) यांना देव असलेली ३०.०९.२०२२ रोजी देव रक्कम रु.१६,९९,५८४.०२ वसुलीकरिता विक्री केली जाईल. आश्रित मूल्य रु.११,५०,०००/- आहे आणि इसरा रक्कम रु.१,१५,०००/- आहे.	
<b>श्री. प्रदीप चंद्रकांत पाटील</b> यांच्या नावे असलेले निवासी फ्लॅट क्र.०१, १ला मजला, चंदु पाटील इमारत, क्षेत्रफळ ३६० चौ.फू., २१०/५/१, काप कानेरी, कल्याण रोड, आग्रपाली हॉटेलच्या मागे, भिवंडी, ठाणे जिल्हा येथील जागेचे तसमा तारण.	
विक्रीच्या संवत्सर नियम व अटीकरिता प्रतिभूत धनकीची वेबसाईटवर दिलेल्या लिंकाचा संदर्भ घ्यावा: <b><a href="http://www.tmb.in">www.tmb.in</a></b> .	
तिनांक <span> </span> : ३१.१०.२०२२ ठिकाण <span> </span> : वसई	सही/- <b>प्राधिकृत अधिकारी,</b> <b>तमिळनाडू मर्कटाईल बँक लिमिटेड</b> <b>वसई शाखेकरिता</b>

<b>Public Notice</b>
<b>Mr. Kedar Sharad Mulye, Sneh Vaibhav CHS Ltd.,</b> lost his mutilated Share Certificate. Complaint is lodged with police bearing No. 701/2022. On request to issue a duplicate share certificate, any person having any claim should report to the secretary of the society within 10 days along with the proof in writing from the issue of this notice. If no complaint is received within 10 days, a duplicate share certificate will be issued to the flat owner.
<b>Sd/- Secretary</b> A-003, Ground floor, Plot No. RM-103, Sneh Vaibhav CHS Ltd. Road, 9, MIDC, Dombivli (East) - 421203.

<b>PUBLIC NOTICE</b>
Notice is hereby given that the Share Certificate bearing No.6, Distinctive No. from 026 to 030 of Daulat Nagar, Moonlight Co – Operative Housing Society Limited situated at Plot No. 182, 10 <sup>th</sup> Road, Daulat Nagar, Borivali (East), Mumbai 400 066 ('said society'), standing in the names of Hasmukhlal Kantilal Shah and Rashila Hasmukhlal Shah has been reported lost / stolen and that an application for issue of duplicate share certificate in respect thereof has been made to the said society. The said society hereby invites claims or objections (in writing) for issuance of duplicate share certificate within a period of fourteen (14) days from the sate of publications of this notice. If no claims are received during this period, the society shall be free to issue duplicate share certificate.
For & On behalf of <b>Daulat Nagar Moonlight CHSL</b> Sd/- (Hon. Secretary)
Date: 02/11/2022 Place <span> </span> : Mumbai

<b>SKYLINE MILLARS LIMITED</b>
CIN: L63020MH1919PLC000640
Regd. Office: Churghate House, 4th Floor, 32-34, Veer Nariman Road, Fort, Mumbai 400 001. Website: <a href="http://www.skylinemillarsltd.com">www.skylinemillarsltd.com</a> , Email: <a href="mailto:cs@millars.in">cs@millars.in</a> Tel: +91 22 22047471
<b>NOTICE</b>
NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 11th November, 2022 at 2.30 p.m., through Video Conference, inter-alia, to consider and approve the Un-Audited Financial Results of the Company for the second quarter and the half year ended 30th September, 2022.
The information contained in this notice is also available on the Company's website <a href="http://www.skylinemillarsltd.com">www.skylinemillarsltd.com</a> and also on the website of the stock exchange viz., BSE Limited- <a href="http://www.bseindia.com">www.bseindia.com</a> .
For SKYLINE MILLARS LIMITED.
Date <span> </span> : 02 <sup>nd</sup> November, 2022 Place <span> </span> : Mumbai
Sd/- Maulik Dave Whole-time Director DIN:01448536

#### जाहीर सूचना

**श्रीमती शोभा अरुणकुमार जानी** या घाटकोपर विजय कुंज को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, यांचे कार्यालय वल्लभभाग लेन, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०००७७ चे सदस्य आहेत आणि सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट क्र. ४ त्यांच्या नावे आहे. सोसायटीने घोषित केले आहे की, अनुक्रमांक २६ ते २० धारक मूळ भागप्रमाणपर क्र. ४ हविले आहे आणि त्यांना सापडलेले नाही आणि म्हणून त्यांनी सोसायटीकडे दुय्यम प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे.

सोसायटी यान्दारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील सभासदाचे दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते झा सूचनेच्या प्रसिध्दीपासून १५ दिवसांत मागविण्यात येत आहेत. दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणास दावा, आक्षेप पृच्छवई दस्तावेज व इतर पुराव्यांच्या प्रती सादर कराव्यात. वर दिलेल्या कालावधीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर सोसायटीकडून दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया केली जाईल.

च्या वतीने व करिता

घाटकोपर विजय कुंज कोहौसोस।

सही

सचिव

	<b>3i Infotech®</b>				
	LIMITLESS EXCELLENCE				
	<b>३ आय इन्फोटेक लिमिटेड</b>				
	(सीआयएन <span> </span> : L67120MH1993PLC074411)				
	नोंदणीकृत कार्यालय <span> </span> : टॉवर क्र. ५, इटॅक्मॅल इन्फोटेक फ्लॅट, बाजी रेडेशन कॉम्प्लेक्स, नवी मुंबई - ४०० ७७३, महाराष्ट्र, भारत. ई-मेल <span> </span> : <a href="mailto:investors@3iinfotech.com">investors@3iinfotech.com</a> वेबसाईट <span> </span> : <a href="http://www.3iinfotech.com">www.3iinfotech.com</a> दूर. क्र. ०२२ - ७१२३ ८०००				
	<b>दि. ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरिशिष्ट एकरित वित्तीय निष्कर्षांचा सारांश</b>				
					(रु. लाखांन)
अ. क्र.	तपशील	निमाहीअखेर	निमाहीअखेर	वर्षअखेर	
		३०.०९.२०२२	३०.०९.२०२१	३१.०३.२०२२	
		(अलेखापरिशिष्ट)	(अलेखापरिशिष्ट)	(लेखापरिशिष्ट)	
१	परिचालनातून महसूल	१७,७४३	१७,७७०	६७,७७९	
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (प्राधान्य भागाभांडवलावरील आयाची एण्ट १०९ अंतर्गत आवश्यक अतिरिक्त व्याज प्रभार (प्रतिकावस्था) काढता व विदेशी चलन परिवर्तनीय बॉन्ड्स (एफसीबीडी) व व्याजवसूल कर्ज व कपण्य)	२,३४९	(१,९२३)	(३,१७०)	
३	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (प्राधान्य भागाभांडवलावरील आयाची एण्ट १०९ अंतर्गत आवश्यक अतिरिक्त व्याज प्रभार विचारात घेतल्यानंतर, विदेशी चलन परिवर्तनीय बॉन्ड्स (एफसीबीडी) व व्याजवसूल कर्ज व कपण्य)	१,५७५	(२,२२०)	(५,४१०)	
४	कारपयना कार्यावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादनाम कर्ज व खंडित परिचालनाचा समावेश)	१,७११	(२,३०९)	(५,७४१)	
५	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कारपयना कालावधीकरिता नफा/(तोटा व करपयनात अन्य सर्वसमावेशक उत्पन्न समाविष्ट)	(२,७२८)	(३,०३२)	(६,५२१)	
६	प्रदातिन समभाग भांडवल	१६,८३९	१६,१६७	१६,७४४	
७	मूलभूत व सौकीमूक उत्पन्न प्रतियोगे (रु. १०/- प्रत्येकीत) अखंडित परिचालनाकरिता	१.०२	(१.४३)	(३.४४)	
८	मूलभूत व सौकीमूक ईपीएस (रु. १०/- प्रत्येकीत) खंडित परिचालनाकरिता	-	-	-	
९	मूलभूत व सौकीमूक ईपीएस (निव्वळ कार्यावली व्याजाच्या (प्रतिकावक) अतिरिक्त प्रभार काढता कालावधीकरिताचा नफावारील)	१.०२	(१.३७)	(३.२८)	

	<b>दि. ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या स्थायी अलेखापरिशिष्ट वित्तीय निष्कर्षांचा सारांश</b>				
अ. क्र.	तपशील	निमाहीअखेर	निमाहीअखेर	वर्षअखेर	
		३०.०९.२०२२	३०.०९.२०२१	३१.०३.२०२२	
		(अलेखापरिशिष्ट)	(अलेखापरिशिष्ट)	(लेखापरिशिष्ट)	
१	परिचालनातून महसूल	६,८६२	५,८६३	२१,२०४	
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (प्राधान्य भागाभांडवलावरील आयाची एण्ट १०९ अंतर्गत आवश्यक अतिरिक्त व्याज प्रभार विचारात घेतल्यानंतर, विदेशी चलन परिवर्तनीय बॉन्ड्स (एफसीबीडी) व व्याजवसूल कर्ज व कपण्य)	६७७	(१,२२२)	८४३	
३	कारपयना कार्यावधीकरिता निव्वळ नफा/( तोटा) (अपवादनाम कर्ज व खंडित परिचालनाचा समावेश)	६७७	(१,२२२)	८४३	

टीप : वरील तपशील हा सेबी (सुविधाना अनावारिता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजके देण्यात आलेल्या आहे. ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या एकरित व स्थायी वित्तीय निष्कर्षांच्या विवरण उपस्थापना करणारे आहे. सुविधान व स्थायी वित्तीय निष्कर्षांच्या अहवालाचे सर्वप्रथम प्रारूप टॉवर २टीए एक्सचेंजवेबसाईट व्हाईबल (www.nseindia.com)/> [www.bseindia.com](http://www.bseindia.com) वर तसेच कंपनीची वेबसाईट ([www.3iinfotech.com](http://www.3iinfotech.com)) वरील उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या आदेशाद्वारे ३ आय इन्फोटेक लिमिटेड करिता सही/-

धायरसय नयम व्यवस्थापकीय संचालक व मेलोबल सीईओ

क्र.	कर्जदार, सहकर्जदार, जामिनदार आणि कर्ज रक्कम	प्रतिभूत मालमतेचे वर्णन	मागणी सूचना दिनांक	वेय रक्कम रु. मध्ये
१	किरण भावान पावसकर, प्रिती किरण पावसकर, जेनेट्रिक्स लॉजिस्टिक्स प्रा.लि. कर्जाची रक्कम: रु.२०००००/- कर्जक्रमांक: एचएल/००२७/एच/१४/१००२८०	फ्लॅट क्र. १०१, १ला मजला, बी- विंग, हृदय, गाव खरवई ता. अंबनाराथ, जि. ठाणे. फ्लॅटचे क्षेत्रफळ सुमारे ४८८ चौ.फूट., सर्ववै. ए.एस. क्र. ४१, ए.एस. क्र.६ येथील तारणा मालमतेचे सर्व भाग व खंड	२२.०९.२०२२	रु. २५,५०,७७३.३५ (रुपये चव्वीस लाख पन्नास हजार सत्तरहजार आणि पन्नाससे फेस) एकत्रित पुढील व्याज १४.८०% फ्लॅटफेडपर्यंत.
२	प्रेमलता कानिताल पटेल, कानिताल जी पटेल कर्जाची रक्कम: रु.१५०००००/- कर्जक्रमांक: एचएल/००२७/एच/१३/१०००३२	स्वनिधिगत फ्लॅट क्र. १०६, पहिल्या मजला, क्षेत्रफळ सुमारे ७५० चौ.फू.= ६२.७० चौ.मी. (विल्ट अग क्षेत्र), मंगलतारी ४००४खल्या जाणाऱ्या प्रस्तावित इमारतीमध्ये भूखंड भूखंडावर बांधण्यात येणारी प्रस्तावित इमारत सर्ववै. १, १६ हिस्सा क्रमांक ५, (भाग) सर्ववैद्यन क्रमांक ६६ हिस्सा क्रमांक २, (भाग) आणि सर्ववैद्यन क्रमांक ६६, हिस्सा क्र.०३ (भाग) भूखंडक्रमांक १६ क्षेत्रफळ सुमारे ४३४.०६ चौ. मी., रूचिरिणग को-ओप ही.सो.लि, चिपरा नगर, गाव-नांदिवली पंचचंद डोंडिवली (पूर्व), ठाणे, कल्याण, जि. ठाणे, नांदिवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत, तालुक्या आणि उप-नंदाणीकरणा, जि. ठाणे येथील तारणा मालमतेचे सर्व भाग व खंड	२२.०९.२०२२	रु. १३,२७,८३३.५४ (रुपये तेरा लाख सत्तरावीस हजार आठशे त्रेष्टव फेसे चौघोन फेस) एकत्रित पुढील व्याज १४.३०% फ्लॅटफेडपर्यंत.
३	महेश माणिक भेंरे, मनीषा माणिक भेंरे, भेंरे माणिक बाबू कर्जाची रक्कम: रु. ७८५०००/- कर्जक्रमांक: एचएल/०२१६/एच/१७/१०००६६	फ्लॅट क्र. १०१, पहिल्या मजला वर, जॉली अपार्टमेंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रस्तावित इमारतीमध्ये भूखंड भूखंडावर बांधण्यात येणारी प्रस्तावित इमारत सर्ववै. १, १६ हिस्सा क्र. १, हेक्टर १ आणि २ हेक्टर ४१ क्षेत्र आणि ५ प्रती आणि ८ प्रती समलक्ष्य आहेत, पंचायत समिती शहापुर, जिह्ला परिषद ठाणे, जिह्ला ठाणे यांच्या हद्दीत येथील तारणा मालमतेचे सर्व भाग व खंड.	२२.०९.२०२२	रु. १५,७२,५५९.२९ (रुपये नऊ लाख नव्वेहत्तर हजार दोनशे एकोसोसह पैसे एकोसोसह फेस) एकत्रित पुढील व्याज १३.००% फ्लॅटफेडपर्यंत.
४	दिनेश कुमार गुप्ता, आशा दिनेश गुप्ता कर्जाची रक्कम: रु.१३०००००/- कर्जक्रमांक: एचएल/००२७/एच/१७/१००००३	फ्लॅट क्र. ३०३, ३व्या मजल्यावर, क्षेत्रफळ सुमारे ६१० चौ.फूट विल्ट- अग क्षेत्र, अर्थीत ५६.९९ चौ. मी. विल्ट अग क्षेत्र, मंगलतारी नगर म्हणून ज्ञात इमारत क्र. ३१ टावर ११, भूखंडावर बांधण्यात आलेले भूखंड सर्ववैद्यन क्र.९९, हिस्सा क्र.- वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीतील येथील, तालुका वसई विरार पालिका पालवर या सौकीन तारणा मालमतेचे सर्व भाग व खंड.	२२.०९.२०२२	रु. १७,५३,६५४.२० (रुपये सतरा लाख त्रेष्टर हजार सहाशे चौघार आणि वीसपैसे फेस) एकत्रित पुढील व्याज १३.३०% फ्लॅटफेडपर्यंत.

तुम्ही कर्जदार व सहकर्जदार/जामिनदार यांना सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत वर नमुद केलेली मागणी रक्कम तसेच त्यावरील पुढील व्याजासह रक्कम जमा करण्यास तुम्हाला कळविण्यात येत आहे. जर नमुद केलेल्या प्रतिभूतीत कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे अधिकार खालील स्वाक्षीरकर्त्याकडून यापुढे जातील. इतर्या पत्र असवी की, सदर कायद्याचे कलम १३(१३) नुसार आमच्या पुर्वे लेखी परवानगीशिवाय विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे जर संदर्भात प्रतिभूतीचे हस्तान्तर करण्यास तुम्हाला रोखण्यात येत आहे.

<b>पुनावाला हौसिंग फायनान्स लिमिटेडकरिता (पूर्वीची मॅणा हौसिंग फायनान्स लिमिटेड) प्राधिकृत अधिकारी</b>
<b>दिनांक<span> </span>: ०२.११.२०२२</b> <b>ठिकाण<span> </span>: ठाणे</b>

# रोज वाचा दै.‘मुंबई लक्षदीप’



SHIRAM City

MONEY WHEN YOU NEED IT MOST

श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.१२३, आगंप्पा नायकन स्ट्रीट, चेन्नई-६००००१.

शाखा कार्यालय: ७७२ व ८७३, इमारत क्र.७, सॉलिटेअर पार्क, चकाला, अंधेरी-पूर्व, मुंबई-४०००९३. वेबसाईट: [www.shriramcity.in](http://www.shriramcity.in)

मागणी सूचना

ज्याअर्थी खाली नमुद कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार यांनी श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेडकडून वित्तीय सहाय्यता घेतली आहे. आम्ही नमुद करीत आहोत की, वित्तीय सहाय्यता घेतल्यानंतरही कर्जदार/जामिनदारांनी देव तारखेनुसार व्याज आणि मुद्दल रक्कम जमा करण्याकडू करेली आहे. भारतीय रिझर्व बँकेद्वारा वितरित निर्देशन/मार्गदर्शानुसार सदर खाते नों-परफॉर्मिंग असेलमध्ये वृत्तीकृत फायनान्सिंग आहे. श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेडच्या प्राप्तीकृत अधिकारिस्तुवारा सिम्युल्युटेशन (एकंद रिस्कन्ट्रब्युशन ऑफ फिनान्सियल अंसेटम अँड उपपदमसेमर अँड सिम्युल्युटरी इंडेटर अँड २००९ अन्वये आणि सिम्युल्युटरी इंडेटर (फॉर्मडेटेड) रूल्स, २००९ च्या नियम ३ सहवाचित्ता कलम १३(२) अन्वये प्राप्तिअंशानुसार संपर्कस्थायी कायदा २००२ च्या कलम ३(२) अन्वये खाली नमुद तारखानां मागणी सूचना वितरित करण्यात आली होती आणि त्यानुसार नमुद सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांचा आता रक्कम पूर्णपणे जमा होईपर्यंत प्राप्तीकृत खर्च, शुल्क इत्यादी आणि सदर सूचनेत नमुद रकमेवरील करारदरेने पुढील व्याजासह एकत्रित सूचनेत नमुद रक्कम जमा करण्याबाबत खालील कर्जदार/जामिनदार/तारखेतवाली यांना कळविण्यात आले होते.

सदर सूचना त्यांच्या अंमिज ज्ञात पत्त्यावर पाठविण्यात आली होती ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि म्हणून त्यांना काबाबत नमुद रक्कम घ्याव्याचे सूचनेद्वारे सूचित करण्यात येत आहे.

सदर सूचना त्यांच्या कळ वेधण्यात येत आहे की, प्रथिपूत मालमता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसेंदर्भात कायद्याचा कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.